



CIN: L65190MH2004GOI148838

आईडीबीआई बैंक लिमिटेड
पंजीकृत कार्यालय : आईडीबीआई टॉवर,
डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड,
मुंबई - 400 005.
टेलिफोन : (+91 22) 6655 3355
(+91 22) 6655 3405, 3410, 3404
फैक्स : (+91 22) 2218 0411
वेबसाइट : www.idbibank.in

IDBI Bank Limited
Regd. Office : IDBI Tower,
WTC Complex, Cuffe Parade,
Mumbai - 400 005.
TEL.: (+91 22) 6655 3355
(+91 22) 6655 3405, 3410, 3404
FAX : (+91 22) 2218 0411
Website : www.idbibank.in

May 23, 2025

The Manager (Listing) National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5th Floor, Plot No.C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai – 400 051	The Manager (Listing) BSE Ltd., 25th Floor, Phiroz Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001
--	--

Dear Sir/Madam,

Unit : IDBI Bank Limited

**Sub : Public Notice to shareholders by advertisement regarding updation of email IDs,
KYC and Bank details**

Regulation : 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

In compliance of MCA Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with all earlier Circulars issued by MCA and SEBI, IDBI Bank published a notice by way of advertisement in newspapers advising its Members to register their email IDs to enable sending AGM Notice and copies of Annual Report and encouraging physical shareholders to dematerialize the physical shares, updating KYC and Bank details.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A of Part A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith copy of the notice published on 23rd May, 2025 in following newspapers:

1. Financial Express (English)
2. Loksatta (Marathi)

You are requested to take the above on record and acknowledge.

भवदीय,
कृते आईडीबीआई बैंक लिमिटेड

(ज्योति नायर)
कंपनी सचिव



IDBI BANK LIMITED

CIN: L65190MH2004GOI148838

[Regd. Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai - 400005,
Phone- (022) 66553406, email: idbiequity@idbi.co.in,
Website: www.idbibank.in]

PUBLIC ANNOUNCEMENT FOR REGISTRATION OF E-MAIL IDS, UPDATING KYC AND BANK ACCOUNT DETAILS BY SHAREHOLDERS OF IDBI BANK

1. In terms of Section 20 of the Companies Act, 2013 read with Rule 35 of the Companies (Incorporation) Rules, 2014; Section 101 read with Rule 18(3) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and circulars issued by MCA and SEBI, we, hereby request all Shareholders of IDBI Bank Ltd., who have till date not registered their e-mail id(s) with the Bank; to register their email id(s) in order to receive Notices of General Meetings/ Postal Ballot, participate in e-voting, receive Annual Report, dividend payment confirmation, and other communications in electronic form.
2. Pursuant to the MCA Circular No. 9/2024 dated September 19, 2024 read with all earlier circulars issued by MCA & SEBI in respect of conducting General Meetings, the Bank shall hold its upcoming 21st Annual General Meeting (AGM) exclusively through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) and will be providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice.
3. In compliance of aforementioned MCA and SEBI Circulars, the AGM notice and Annual Report for FY 2024-2025 will be sent by electronic means to those Members whose email ids are registered with Depository Participants (DP) / KFin Technologies Limited, RTA of the Bank and will be made available on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.
4. For shareholders whose email address is not registered with the Bank's RTA or DP, a letter will be sent containing the web link, along with the exact path to access the complete details of the Annual Report. The physical copies of Annual Report and Notice of AGM will be dispatched only to those shareholders who request for the same. Members who are desirous of obtaining hard copy of the Annual Report should send a request to the Company's e-mail id viz., idbiequity@idbi.co.in clearly mentioning their Folio number/DPID and Client ID.
5. The shareholders who have not registered their email IDs can participate in e-voting for Postal Ballots / General Meetings, as notified by the Bank from time to time after obtaining User ID and Password for e-voting, by providing their respective Folio No. / DPID-CLID, name of shareholder, self-attested scanned copies of PAN and Aadhar Card to idbiequity@idbi.co.in
6. Dividend declared and paid by Bank is taxable in the hands of shareholders. Therefore, Bank is required to deduct Tax at Source (TDS) on the distribution of dividend income as per prescribed rates. The TDS rate may vary depending upon the availability of valid PAN, residential status, category of shareholder, etc. and is subject to provision of requisite documents / declarations received by the Bank on or before July 15, 2025. For detailed information, Members are requested to visit website of the Bank at <https://www.idbibank.in/pdf/Taxation-on-Dividend-Distribution-2025.pdf>
7. In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, listed companies shall make all payments to investors including dividend to Shareholders, through RBI approved Electronic mode of payment, hence we request all Shareholders who have till date not registered their bank account details, to register / update the same, as this will facilitate receipt of dividend directly into your bank account.
8. Pursuant to the SEBI master circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07, 2024, the shareholders holding shares in physical form whose folio(s) do not have Permanent Account Number ("PAN"), Choice of Nomination, Contact Details, Mobile Number, Bank Account Details, Specimen Signature updated, shall be eligible for payment of dividend, in respect of such folio(s), only through electronic mode upon their furnishing all the aforesaid details in entirety to KFin Technologies Limited, Registrar and Transfer Agent.
For registering the Bank account details / Mobile Number / Email ID / PAN/Nomination, please visit the website of IDBI Bank at <https://www.idbibank.in/idbi-bank-investor.aspx> and that of Kfintech <https://www.kfintech.com> to download the ISR-1, ISR-2, ISR-3 and SH-13, as applicable, and send the duly executed physical documents along with supporting documents at following address:-
KFin Technologies Ltd., (Unit: IDBI Bank Ltd), Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, [Toll Free No. 1800-309-4001, E-mail: einward.ris@kfintech.com]
If the shares are held in the electronic mode, request you to contact your respective depository participant and update the KYC & Bank a/c details in your demat account.
9. To eliminate all risks associated with physical shares and avail various benefits of demat holding, shareholders are requested to dematerialize the shares held by them in physical form. Shareholders may contact nearest IDBI branch for opening of demat account.

For IDBI Bank Ltd.

Place - Mumbai

Jyothi Nair

Date - May 22, 2025

Company Secretary

newspaper



आयडीबीआय बँक लिमिटेड

सी आय एन : एल६५१९०एमएच२००४जीओआय१४८८३८

नॉंदणीकृत कार्यालय : आयडीबीआय टॉवर, डब्ल्यूटीसी संकुल, काफ परेड, मुंबई - ४००००५

दूरध्वनी: (०२२) ६६५५३४०६, ई-मेल आयडी: idbiequity@idbi.co.in

वेबसाईट: www.idbibank.in

आयडीबीआय बँकेच्या भागधारकांकरिता ई-मेल आयडी नोंदणी, केवायसी आणि बँक खात्याचे तपशील अद्ययावत करण्यासाठी सार्वजनिक घोषणा

- कंपनी कायदा २०१३ मधील कलम २० सहवाचित कंपनी इन्फॉर्मेशन नियम २०१४ मधील नियम ३५, कंपनी कायदा २०१३ मधील कलम १०१ सवाचित कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमने २०१४ मधील नियम १८ (३) तसेच एमसीए व सेबी यांनी वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, आयडीबीआय बँक आपल्या अशा भागधारकांना, की ज्यांनी बँकेजवळ ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत, त्यांनी आपले ई-मेल आयडी त्वरित नोंदवण्याची विनंती करित आहे, जेणेकरून बँकेच्या वार्षिक महासभा, टपालद्वारे मतपत्रिका, इ-व्होटिंग, वार्षिक अहवाल व लाभार्श मिळणे बाबतच्या सूचना ई-माध्यमाद्वारे पाठवणे सोयीस्कर होईल.
- कंपन्यांच्या वार्षिक महासभा पद्धतीविषयक एमसीए परिपत्रक १/२०२४, १९ सप्टेंबर २०२४ तसेच एमसीए व सेबी यांनी यासंदर्भातील तत्पूर्वी काढलेली परिपत्रके यांच्या पार्श्वभूमीवर आयडीबीआय बँकेची येती २१ वी वार्षिक महासभा केवळ व्हिडिओ कॉन्फरन्स (VC) वा अन्य ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे (OAVM) च्या स्वरूपात आयोजित केली जाणार आहे.
- वरील नमूद केलेले एमसीए व सेबी परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व वार्षिक अहवाल २०२४-२०२५ बँकेच्या सभासदांना, त्यांच्या डिपॉझिटरीज/आरटीए यांचेपाशी नोंदविलेल्या ई-मेल द्वारे पाठविण्यात येईल, तसेच बीएसई चे संकेतस्थळ www.bseindia.com आणि एनएसई चे संकेतस्थळ www.nseindia.com वर प्रदर्शित करण्यात येईल.
- ज्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेले नाही, त्यांना वार्षिक अहवालाची अचूक वेबलिक असलेले पत्रक पाठविण्यात येईल. ज्या भागधारकांना वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असेल त्यांनी आपल्या फोनिओ क्र/डिमेंट अकाउंट नमूद करून बँकेस idbiequity@idbi.co.in येथे ई-मेल द्वारे अर्ज करावा. वार्षिक अहवालाच्या छापील प्रती केवळ तशी विनंती केलेल्या भागधारकांनाच पाठविण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.
- असे भागधारक की ज्यांनी ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत ते ई-व्होटिंग (बँकेने सांगितल्याप्रमाणे, जरूरी असेल तेव्हा) चा युझर आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी आपल्या पॅन व आधारकाडीच्या स्कॅन कॉपी सहित आपला फोनिओ क्रमांक/डीपी क्लॉईट आयडी व नाव idbiequity@idbi.co.in यावर ई-मेल पाठवू शकतात.
- बँकेने घोषणा केलेल्या लाभार्श्याची रक्कम ही भागधारकांसाठी करपात्र असेल. त्यामुळे लाभार्श्या वितरित करताना विहित दराप्रमाणे टीडीएस (TDS) आकारणे हे बँकेसाठी आवश्यक आहे. सदर टीडीएसचा दर हा वैद्य पॅनकार्डची उपलब्धता, निवासी श्रेणी (residential status), इ-गोष्टीवर अवलंबून असल्यामुळे विविध श्रेणीच्या भागधारकांसाठी भिन्न असू शकते. सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांच्याजवळ करमाफी किंवा करामध्ये सूट मिळण्यासंबंधी काही कागदपत्रे असल्यास, अशी कागदपत्रे १५ जुलै २०२५ पूर्वी बँकेच्या आरटीएजवळ पोहोचतील अशाप्रकारे पाठवून देण्याची सोय करावी. यासंदर्भातील अधिक माहिती बँकेच्या संकेत स्थळावर <https://www.idbibank.in/pdf/Taxation-on-Dividend-Distribution.pdf> येथे उपलब्ध आहे.
- सेबी (एलओडीआर) विनियम २०१५ च्या अनुसार कंपन्यांना लाभार्श व इतर पेमेंट करताना रिझर्व्ह बँकेने अधिकृत केलेल्या ई-पेमेंट माध्यमांचा वापर करणे बाबत आहे. त्यामुळे असे भागधारक की ज्यांनी आपल्या बँक खात्या संबंधित माहिती नोंदवलेली नाही, त्यांनी तशी माहिती आयडीबीआय बँकेजवळ त्वरित नोंदवून घ्यावी अशी विनंती याद्वारे करण्यात येत आहे.
- सेबी परिपत्रक क्र सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी/पी/सीआयआर/२०२४/३७ दि. ७ मे २०२४ च्या अनुसार भौतिक स्वरूपातील भागधारकांना लाभार्श वितरित करण्यासाठी पॅन, केवायसी (ई-मेल, मोबाइल नंबर, बँक व अकाउंट माहिती) आणि नामांकन संदर्भातील तपशील नोंदविलेले असणे अनिवार्य आहे. ज्या भागधारकांनी वरिल तपशील नोंदविलेले नसल्यास ते त्वरित नोंदवून घ्यावेत अशी विनंती आहे. यासंदर्भातील माहिती बँकेचे संकेतस्थळ <https://www.idbibank.in/idbi-bank-investor.aspx> व केफिन टेकचे संकेतस्थळ <https://www.kfintech.com> येथे उपलब्ध आहे. यासाठी आवश्यक असलेले अर्ज नमुने ISR-1, ISR-2, ISR-3 व SH-13 हे इतर आवश्यक कागदपत्रांसहित बँकेच्या आरटीएजवळ खालील पत्त्यावर पाठवून द्यावेत: केफिन टेक नॉजिस लिमिटेड, युनिट आयडीबीआय बँक, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा हैद्राबाद - ५०००३२, टोल फ्री क्र १८००-३४५-४००१, ई-मेल: einward.ris@kfintech.com डिमेंट स्वरूपातील भागधारकांनी वरिल तपशील अद्ययावत करून घेण्यासाठी आपआपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) जवळ संपर्क साधावा.
- भौतिक स्वरूपातील शेयर प्रमाणपत्रे सांभाळणे व हाताळणी यात असलेली जोखिम आणि डिमेंट खात्यामधून शेयर्स खरेदी विक्री करण्याची सुलभ सोय या गोष्टी लक्षात घेता शेयरधारकांना पुन्हा विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले भौतिक स्वरूपात असलेले शेयर्स डिमेंट स्वरूपात रूपांतरित करून घ्यावेत. याकरिता शेयरधारक जवळील आयडीबीआय बँकेच्या शाखेमध्ये संपर्क करू शकतात.

आयडीबीआय बँक लिमिटेड साठी.

स्थळ: मुंबई

दिनांक: २२ मे, २०२५

ज्योती नायर

कंपनी सचिव